

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. District (जिल्हा): भंडारा

P.S.(ठाणे): गोबरवही

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0468

Year (वर्ष): 2025

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 12/12/2025 16:40

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	125(a)
2	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	125(b)
3	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	281
4	महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989	184
5	महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989	134

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): रविवार

Date From (दिनांक पासून): 30/11/2025

Time Period (कालावधी): पहर 4

Date To (दिनांक पर्यंत): 30/11/2025

(कालावधी):

Time From (वेळेपासून): 09:15 बजे

Time To (वेळेपर्यंत): 10:00 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 12/12/2025

Time (वेळ): 15:30 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):

Entry No. (नोंद क्र.): 017

Date & Time (दिनांक आणि वेळ): 12/12/2025 16:32 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):

दक्षिण, 07 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): गोबरवाही, तुमसर

(c) In case, outside the limit of this Police Station, then

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव): गोबरवही

District(State) (जिल्हा(राज्य)): भंडारा(महाराष्ट्र)

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): अनील कमलजी जाऊळकर
(b) Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :
(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1969
(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
(f) Passport No. (पारपत्र क्र.):
Date of Issue (दिल्याची तारीख):
Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

- (g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	चिचोली, तुमसर, गोबरवही, भंडारा, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	चिचोली, तुमसर, गोबरवही, भंडारा, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.): 91-9923518921

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहित असलेल्या / संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अनोळखी 1		वडील का नाम : अनोळखी	

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु.

10 Total value of property (In Rs/-)
(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any
(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

तोंडी रिपोर्ट पोलीस स्टेशन गोबरवाही दिनांक 12/12/2025 नाव - अनील कमलजी जाऊळकर वय 56 वर्ष जात सोनार व्यवसाय शेती रा. चिचोली ता. तुमसर जि. भंडारा मो.क्र. 9923518921 मी समक्ष पोलीस स्टेशन गोबरवाही येथे येवुन तोंडी रिपोर्ट देतो की, वरील पत्त्यावर राहतो व शेतीचे काम करतो. आम्ही दोन भाऊ असुन मोठा भाऊ नामे विनोद कमलजी जाऊळकर यांना दोन मुले असुन मोठा नंदकिशोर व लहान अक्षय विनोद जाऊळकर वय अंदाजे 27 वर्ष रा. चिचोली हा रेल्वे स्टेशन गोबरवाही येथे टिकीट बुकींगचे काम अंदाजे 01 वर्षापासुन करतो. माझा पुतऱ्या अक्षय हा दररोज पहाटे 04.30 वा रेल्वे स्टेशन गोबरवाही येथे येवुन रात्री 08.00 वाजता. पर्यंत आपली ड्युटी करतो दिनांक 30/11/2025 रोजी सकाळी 09.30 वा. मी आपले घरी हजर असतानी रेल्वे स्टेशन गोबरवाही येथे काम करणारे राकेश गाऊत्रे रा. चिचोली यांनी फोनवर माहिती दिली की, तुमचा पुतऱ्या अक्षय हा रेल्वे स्टेशन वरुन चहा पिण्याकरीता गोबरवाही येथे जात असताना MSEB पॉवर हॉऊस जवळ वेळ अंदाजे 09.15 वा. दरम्यान कोणीतरी मोटार सायकल चालकाने त्यास धडक देवुन जखमी करुन पळुन गेला आहे असे फोनवर सांगितले. त्यावरुन आम्ही गोबरवाही येथे अपघाताचे ठिकाणी आलो तर तेथे माहित झाले की, अक्षय हा जखमी असतानी त्याला खाजगी वाहनाने सरकारी दवाखाना तुमसर येथे उपचार करीता घेवुन गेल्याचे माहित झाले. त्यामुळे आम्ही सगळे सरकारी दवाखाना तुमसर येथे गेलो तेव्हा तेथील डॉक्टर यांनी प्राथमिक उपचार करुन भंडारा रेफर केल्याने लक्ष हॉस्पिटल भंडारा येथे उपचार सुरु आहे. दिनांक 30/11/2025 रोजी सकाळी अंदाजे 09.15 वा ते 09.30 वा. दरम्यान माझा पुतऱ्या अक्षय हा चहा पिण्याकरीता गोबरवाही येथे जात असतानी त्यास कोणीतरी अज्ञात वाहन चालकाने अपघात केल्याने त्यास डोक्याला, छातीला जखम झालेली आहे. करीता अज्ञात वाहन चालकावर कार्यवाही होणेकरीता आज रोजी पोलीस स्टेशनला येवुन तोंडी रिपोर्ट देत आहे. हिच माझी तोंडी रिपोर्ट आहे माझ्या सांगितले प्रमाणे संगणकावर टंकलेखन करुन प्रिंट काढुन वाचण्यास दिले माझे सांगितले प्रमाणे बरोबर आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र. २ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरुन अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:
(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

mangesh gedam

Rank (पद): HC (Head Constable)

No.(क्र.): 882

to take up the investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)
(4) **Transferred to P.S.**
(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .
F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C. (आर. ओ. ए. सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.
(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court
(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

13/12/25 च 10:30 वा

स्टेशन डायरी अभिलेखी
पो. स्टे. गोबरवाही

Signature of Officer in charge,
Police Station
(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): Sharad Uttamrao Sh
Rank (पद): I (Inspector)

No. (सं.):

ठाणेदार
पो. स्टे. गोबरवाही